

August 21, 2021

The Manager,
Listing Department,
BSE Limited,
Phirage Legischhou Towar

Phiroze Jeejeebhoy Tower,

Dalal Street, Mumbai 400 001.

Tel no.: 22721233 BSE Scrip Code: 542772

Dear Sir/Madam,

The Manager, Listing Department,

The National Stock Exchange of India Ltd., Exchange Plaza, 5 Floor, Plot C/1, G Block, Bandra - Kurla Complex, Bandra (E),

Mumbai 400 051. Tel No.: 2659 8235 NSE Symbol: IIFLWAM

# Sub: - Newspaper Publication – Disclosure under Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, as amended from time to time ("Listing Regulations")

Pursuant to Regulation 30 and 47 of Listing Regulations and in compliance with the Ministry of Corporate Affairs Circular No. 20/2020 dated May 05, 2020 and Circular No.02/2021 dated January 13, 2021, and Circulars dated May 12, 2020 and January 15, 2021 issued by Securities and Exchange Board of India ('SEBI'), please find enclosed newspaper clippings of the public notice to the shareholders published on August 21, 2021, intimating that the 14th Annual General Meeting of the Company will be held on Tuesday, September 14, 2021 at 03.00 p.m. (IST) through Video Conferencing / Other Audio Visual Means and matter related thereto, in the following newspapers:

- 1. All India Edition of "Financial Express".
- 2. All Edition of "Navshakti".

The Newspaper Publication can also be accessed on the website of the Company, i.e. www.iiflwealth.com.

Kindly take the same on record and oblige.

Thanking you,

For IIFL Wealth Management Limited

**Rohit Bhase** 

**Company Secretary & Compliance Officer** 

Email: secretarial@iiflw.com

Encl: a/a

#### **IIFL WEALTH MANAGEMENT LIMITED**

Corporate & Registered Office: IIFL Centre, Kamala City, Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai – 400 013

TEL: (91-22) 4876 5600 | FAX: (91-22) 4875 5606

# **FINANCIAL EXPRESS**

DR. M. INDUSCORP LIMITED 18B/1, Ground Floor, D.B. Gupta Road, Dev Nagar, Karol Bagh, New Delhi-110005 CIN: L01119DL1986PLC023698, E-Mail Id: drmsoy@gmail.com, Ph. No.: 011-28716806

- Notice is hereby given that: The 35th Annual General Meeting of the Company will be held on Wednesday, 15.09.2021 at 11:00 A.M. at 18B/1, Ground Floor, D.B. Gupta Road, Dev Nagar
- Karol Bagh, Delhi-110005, to transact the business as set out in the notice of the The Notice along with the Annual Report for the year 2020-21, will be sent by electronic mode only to those members whose email addresses are registered with
- the Company/Depository Participant(s) on 13.08.2021 The notice of Annual General Meeting can be viewed/downloaded from the CDSL website www.evotingindia.com. Physical copy of the same is available for inspection,
- during 10:00 A.M. to 12:00 Noon at the registered office of the company. Pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 and Regulation 42 of the SEB (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations"),
- the register of members and share transfer books of the Company shall remain closed from 10.09.2021 to 15.09.2021 (both days inclusive), for the said Annual General Meeting. Pursuant to the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule
- 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 as amended by the Companies (Management and Administration) Amendment Rules, 2015 and Regulations 44 of the Listing Regulation, the Company is pleased to provide e-voting facility by Central Depository Services Limited (CDSL) to its members in respect of the business (es) to be transacted at the Annual General Meeting.
- The e-voting facility will be available from 12.09.2021, 09:00 A.M. to 14.09.2021, 5:00 P.M. after which e-voting shall not be allowed.
- The cut-off date for determining the eligibility to vote through electronic means or all
- Any person, who acquire shares of the company and become member of company after dispatch of the Notice of AGM and holding shares as of cut-off date, may obtain the login ID and password by sending a request at helpdesk evoting@cdsindia.com. However, if you are already registered with CDSL for remote e-voting then you can use your existing user ID and password for casting your vote
- Facility for voting through polling paper shall be available at the AGM. Members who have already cast their vote through remote e-voting prior to AGM may also attend the AGM but shall not be entitled to cast their vote at the AGM.
- In case of any queries or issues regarding e-voting, please refer to the Frequently Asked Questions (FAQs) for Members and e-voting user manual for Members available at www.evolingindia.com.or.write an e-mail to helpdesk.evoling@odsindia.com.or contact Mr. Rakesh Dalvi, Deputy Manager at CDSL, A Wing, 25th Floor, Marathon Futurex, Mafatlal Mill Compounds, N.M. Joshi Marg, Lower Parel (East), Mumbai 400013, or at 1800-22-5533 or registered office address of the Company For Dr. M. Induscorp Limited

Place: New Delhi Date: 20.08.2021

Prem Prakash Managing Director

#### ASSAM POWER DISTRIBUTION COMPANY LIMITED A fully customer centric company

NOTICE INVITING E-TENDERS FOR IMPLEMENTATION OF SMART METERING IN PREPAID MODE IN

# ANGANWADI CENTRES, PRIMARY SCHOOLS AND GOVERNMENT CONSUMERS/ESTABLISHMENTS

The Chief General Manager (PP&D), APDCL, Bijulee Bhawan, 6th Floor, Paltan Bazar, Guwahati- 781001 invites E-tenders as given below:

- 1) NIT No. APDCL/CGM (PP&D)/Smart Metering/Anganwadi/2021/ PKG-1/1; Dated: 18.08.2021 for implementation of Smart Metering in Prepaid mode with AMI in Anganwadi Centres, Primary Schools and Govt. Consumers under GEC-I, GEC-II, Rangia, Mangaldoi, Barpeta, Bongaigaon & Kokrajhar Electrical Circles of APDCL. 2) NIT No. APDCL/CGM (PP&D)/Smart Metering/Anganwadi/2021/
- PKG-2/2; Dated: 18.08.2021 for implementation of **Smart Metering** in Prepaid mode with AMI in Anganwadi Centres, Primary Schools and Govt. Consumers under Morigaon, Nagaon, Tezpur, KANCH, Cachar and Badarpur Electrical Circles of APDCL.
- 3) NIT No. APDCL/CGM (PP&D)/Smart Metering/Anganwadi/2021/ PKG-3/3; Dated: 18.08.2021 for implementation of Smart Metering in Prepaid mode with AMI in Anganwadi Centres, Primary Schools and Govt. Consumers under Golaghat, Jorhat, Sivsagar, Dibrugarh, Tinsukia and North Lakhimpur Electrical Circles of APDCL.

for download w.e.f. 20.08.2021 (17:00 Hrs) at www.assamtenders.gov.in Sd/- Chief General Manager (PP&D),

APDCL, Bijulee Bhawan, Ghy-1 ঈ Please pay your energy bill on time and help us to serve you better!



Regd. office: A-7/36-39, South of G.T. Road Industrial Area, Electrosteel Casting Compound, Ghaziabad-201009, Uttar Pradesh, Tel: 0120-4376091, Email: cs@avrofurniture.com, Website: www.avrofurniture.com

# NOTICE OF THE 25<sup>™</sup> ANNUAL GENERAL MEETING

NOTICE is hereby given that the Twenty fifth Annual General Meeting ("AGM" of Avro India Limited (the Company) will be held on Monday, 20th September 2021 at 12:00 Noon in compliance with all the applicable provisions of the Companies Act, 2013 and rules made thereunder and the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 to transact the business as set out in the Notice convening the AGM.

The Annual Report including the financial statements for the financial year ended March 31, 2021 along with Notice of the 25th AGM will be sent only to those members, whose e-mail addresses are registered with the Company Registrar and Share Transfer Agent or with the respective Depositary Participants in accordance with the MCA Circulars and SEBI Circular SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated January 15, 2021. Members may note that the Notice of the AGM and Annual Report for the year 2020-21 will also be available on the Company's Website at www.avrofurniture.com, website of the stock exchange i.e. National Stock Exchange of India Limited at

#### www.nseindia.com. Manner of registering/updating e-mail addresses as below:

a) In case shares are held in physical mode, please provide folio no., Name of Shareholder, scanned copy of the share certificate (front and back), PAN (self-attested copy scanned copy of PAN Card), AADHAR (self-attested scanned copy of Aadhar Card) by email to (cs@avrofurniture.com)

b) In case shares are held in demat mode, please provide DPID-CLID (16 digit DPID+CLID or 16 digit beneficiary ID), Name, client master or copy of Consolidated Account Statement, PAN (Self-attested scanned copy of PAN card), AADHAR (self-attested scanned copy of Aadhar card) to

Γhe above information is being issued for the information and benefit of all the members of the Company and is in Compliance with the MCA Circulars and the SEBI Circular.

The Notice of AGM and Annual Report 2020-21 will be sent to shareholders in accordance with the applicable laws on their registered email addresses in due

For Avro India Limited

Date: August 21, 2021 **Sumit Bansal** Place: Ghaziabad **Company Secretary & Compliance Officer** 

# CIN: L99999MH1949PLC007039

Regd. Office: Patel Estate Road Jogeshwari (West) Mumbai - 400102.

website: www.pateleng.com • email: investors@pateleng.com

course.

PATEL ENGINEERING LTD.

Tel: +91 22 26767500 • Fax: +91 22 26782455 NOTICE otice is hereby given that the 72" Annual General Meeting (AGM) of the Company will be held on Wednesday, September 15, 2021 at 11.30 a.m. (IST) through Video Conferencing (VC) or Other Audio Visual Means (OAVM) ONLY without the physical presence of the members at a common venue, to transact the businesses set out in the Notice of AGM in

accordance with the provisions of the Companies Act, 2013 and rules made thereunder, read with the Circulars issued by the Ministry of Corporate Affairs and Securities and Exchange Board of India in this regard. For the above purpose, the AGM Notice and the Annual Report for the FY 2020-21 was dispatched electronically on August 19, 2021 to the e-mail addresses of the Shareholders who have registered the e-mail address with the Company/Depository Participant(s) as on

August 13, 2021. The Notice of 72<sup>rd</sup> AGM and Annual Report for FY 2020-21 is also available on Company's website at www.pateleng.com and on National Securities Depository Limited ('NSDL') website at www.evoting.nsdl.com. The Notice of the AGM may also be accessed from the websites of the stock exchanges i.e. www.nseindia.com and www.bseindia.com.

The instructions for joining AGM are provided in the Notice of AGM. Members attending the meeting through VC/OAVM shall be counted for the purpose of reckoning the guorum under Section 103 of the Companies Act, 2013.

#### E-voting Instructions: i. Shareholders will be provided with the facility to cast their votes on all resolutions set forth in the Notice of the AGM using electronic voting system (e-voting) facility provided

by NSDL, which is detailed in the Notice of the AGM. ii. Voting rights shall be in proportion to the Equity Shares held by the Members as on

- Wednesday, September 8, 2021 (Cut-off date). iii. Any person, who acquires shares of the Company and becomes the Member of the
- Company after dispatch of Notice of the AGM shall cast their vote by following procedure as mentioned in the notice of the AGM.
- iv. Remote e-voting commences at 9.00 a.m. (IST) on Sunday, September 12, 2021 and ends at 5.00 p.m. (IST) Tuesday, September 14, 2021. During this period, Members holding shares either in physical or demat form as on cut-off date may cast their votes
- electronically. The remote e-voting shall be disabled by NSDL for voting thereafter. v. Those shareholders who will be present in the AGM through VC/OAVM facility and who
- have not cast their vote on the resolutions through remote e-voting shall be eligible to vote through e-voting system during AGM, Shareholders who have cast their votes by remote e-voting prior to AGM may also attend / participate in the AGM through VC/ OAVM but shall not be entitled to cast their votes again.

The Company has appointed M/s. Makarand M. Joshi & Co, Practicing Company Secretary as Scrutinizer for scrutinizing the remote e-voting / e-voting in fair and transparent manner. In case of any queries/ issues regarding e-voting, you may refer to the Frequently Asked Questions ("FAQs") / e-Voting user manual for Shareholders available at www.evoting.nsdl.com at 'Download' section or call on the toll-free number: 1800 1020 990/1800 224 430 or send a request at evoting@nsdl.co.in.

For Patel Engineering Ltd Shobha Shetty - Company Secretary Membership No.: F10047



### **IDBI** Asset Management Limited CIN: U65100MH2010PLC199319

Registered Office: IDBI Tower, WTC Complex, Cuffe Parade, Colaba, Mumbai - 400005 Corporate Office: 4th Floor, IDBI Tower, WTC Complex, Cuffe Parade, Colaba, Mumbai - 400005 Tel: (022) 66442800 Fax: (022) 66442801 Website: www.idbimutual.co.in E-mail: contactus@idbimutual.co.in

### NOTICE CUM ADDENDUM NO. 12/2021-22

# TEMPORARILY CLOSURE OF OFFICIAL POINT OF ACCEPTANCE

Investors are requested to take note that the following official point of acceptance ("POA") of the schemes of IDBI Mutual Fund had been temporarily closed and will be operational with effect from August 29, 2021.

Location	Address	
Shillong	KFin Technologies Pvt. Ltd, Annex Mani Bhawan,	
	Lower Thana Road, Near RKM LP School,	
	Shillong - 793001, Meghalaya.	

This Addendum shall form an integral part of Statement of Additional Information, Scheme Information Document / Key Information Memorandum of all the schemes of IDBI Mutual Fund. as amended from time to time.

> For IDBI Asset Management Limited (Investment Manager to IDBI Mutual Fund)

Date : August 20, 2021 Company Secretary and Compliance Officer

Statutory Details: IDBI Mutual Fund has been set up as a trust sponsored by IDBI Bank Limited with IDBI MF Trustee Company Limited as the Trustee ("Trustee" under the Indian Trusts Act, 1882) and with IDBI Asset Management Limited as the Investment Manager. Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.

Genus energizing lives

Place: Mumbai

GENUS PAPER & BOARDS LIMITED
(CIN: L21098UP2012PLC048300)
Regd. Office: Vill. Aghwanpur, Kanth Road, Moradabad-244001 (U.P.)
Phone: 0591-2511171, Fax: 0591-2511242, Website: www.genuspaper.com | Email: cs@genuspaper.com

#### Notice of Annual General Meeting and E-Voting Information Notice is hereby given that the 10" Annual General Meeting ("AGM") of the Members of Genus Paper & Boards Limited ("the Company") is

scheduled to be held on Saturday, September 18, 2021 at 11:30 a.m. IST through Video Conferencing ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM"), in compliance with all the applicable provisions of the Companies Act, 2013 and the Rules made thereunder and the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("SEBI Listing Regulations"), read with the applicable circulars issued by the Ministry of Corporate Affairs and the SEBI in this regard (Collectively referred to as "applicable circulars") to transact the business as set forth in the Notice of AGM. The Members can join the AGM in the VC/OAVM mode 15 minutes before and after the scheduled time of the commencement of AGM by following the procedure mentioned in the Notice of AGM. In accordance with the applicable circulars, the Notice of AGM and Annual Report for the financial year 2020-21 have been sent on August 20, 2021 to all the Members of the Company whose email addresses are registered with the Company/Depository Participant(s). The aforesaid documents are also available on website of the Company at www.genuspaper.com, website of the Central Depository Services (India) Limited ("CDSL") at www.evotingindia.com and website of the Stock Exchanges at www.bseindia.com and www.nseindia.com respectively Pursuant to the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 and Regulation 44 of the SEBI Listing Regulations, and applicable circulars, members holding shares as on the cut-off date i.e.

September 11, 2021 may cast their vote electronically on the business as set forth in the Notice of AGM through remote e-voting or e-voting during the AGM. The detailed procedure or instructions for e-voting are contained in the Notice of AGM. In this regard, the Members are The remote e-voting shall commence on Wednesday, September 15, 2021 at 9.00 am (IST) and end on Friday, September 17, 2021 at

5.00 pm (IST). The remote e-voting shall not be allowed beyond the said date and time. The remote e-voting module shall be disabled by CDSL for voting after 5.00 p.m. (IST) on September 17, 2021

It is hereby clarified that it is not mandatory for a member to vote using the remote e-voting facility. Members have also an option to cast their vote through e-voting by attending the AGM. Members can opt for only one mode of voting. The Members who have cast

- their vote by remote e-voting prior to the meeting may also attend the meeting but shall not be entitled to cast their vote again. A person whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date, i.e. September 11, 2021 only shall be entitled to avail the facility of remote e-voting as well as e-voting during the AGM. A person, who is not a Member as on the said cut-off date, should treat this Notice or Notice of AGM for information purposes
- Any person who has acquired shares of the Company and become member after dispatch of the Notice of AGM and holding shares as on cut-off date i.e. Saturday, September 11, 2021 may obtain login ID and password by sending a request to the Company at cs@genuspaper.com or to the RTA at nichetechpl@nichetechpl.com. However, if a person is already registered with CDSL for evoting then existing login ID and password can be used for casting vote.
- The shareholders, who are present in the AGM through VC/OAVM facility and have not casted their vote on the Resolutions through remote e-Voting and are otherwise not barred from doing so, shall be eligible to vote through e-Voting system available during the
- Member participating through the VC/OAVM facility shall be reckoned for the purpose of quorum under Section 103 of the Companies In case of any queries or issues regarding attending AGM & e-Voting from the e-Voting System, members may refer the Frequently Asked Questions (FAQs) and e-voting manual available at www.evotingindia.com, under help section or write an email to
- helpdesk.evoting@cdslindia.com or contact Mr. Nitin Kunder (022-23058738) or Mr. Rakesh Dalvi (022-23058542) or Mr. Mehboob All grievances connected with the facility for voting by electronic means may be addressed to Mr. Rakesh Dalvi, Manager, (CDSL, Central Depository Services (India) Limited, A Wing, 25th Floor, Marathon Futurex, Mafatlal Mill Compounds, N M Joshi Marg, Lowe Parel (East), Mumbai - 400013 or send an email to helpdesk.evoting@cdslindia.com or call on 022-23058738 / 022-23058542/43.

The Company has appointed Ms. Komal, Practicing Company Secretary (ACS No.48168, CP No.17597) (M/s. Komal & Associates), of Delhi, as the Scrutinizer to scrutinize the remote e-voting process prior to the AGM and e-voting during the AGM in a fair and

The Register of Members and Share Transfer Books of the Company shall remain closed from Monday, September 13, 2021 to Saturday September 18, 2021 (both days inclusive) for the purpose of AGM.

By Order of the Board For Genus Paper & Boards Limited

Anuj Ahluwalia

Company Secretary

AICICI.

PRUDENTIAL

MUTUAL FUND

Place: Moradabad

Date: August 20, 2021

## ICICI Prudential Asset Management Company Limited Corporate Identity Number: U99999DL1993PLC054135

Registered Office: 12th Floor, Narain Manzil, 23, Barakhamba Road, New Delhi - 110 001. Corporate Office: One BKC, 13th Floor, Bandra Kurla Complex, Mumbai - 400 051. Tel.: +91 22 2652 5000, Fax: +91 22 2652 8100, Website: www.iciciprumf.com,

Email id: enquiry@icicipruamc.com Central Service Office: 2nd Floor, Block B-2, Nirlon Knowledge Park, Western Express Highway, Goregaon (E), Mumbai - 400 063. Tel.: 022 2685 2000 Fax: 022 26868313

Notice to the Investors/Unit holders of ICICI Prudential Fixed Maturity Plan -Series 83 - 1110 Days Plan T (the Scheme)

Notice is hereby given that ICICI Prudential Trust Limited, Trustee to ICICI Prudential Mutual Fund has approved the following distribution under Income Distribution cum capital withdrawal option (IDCW option) of the Scheme, subject to availability of distributable surplus on the record date i.e on August 26, 2021\*:

Name of the Scheme/Plan	Quantum of IDCW (₹ per unit) (Face value of ₹ 10/- each)\$#	NAV as on August 18, 2021 (₹ Per unit)
ICICI Prudential Fixed Maturity Pl	an – Series 83 – 1110 Days Plan	Т
Quarterly IDCW	0.0500	12.5494

- \$ The distribution will be subject to the availability of distributable surplus and may be lower depending upon the extent of distributable surplus available on the record date under the IDCW option of the Scheme.
- # Subject to deduction of applicable statutory levy, if any
- or the immediately following Business Day, if that day is a Non Business Day.

The distribution with respect to IDCW will be done to all the unit holders/beneficial owners whose names appear in the register of unit holders/Statement of beneficial owners maintained by the Depositories, as applicable under the IDCW option of the Scheme, at the close of business hours on the record date.

It should be noted that pursuant to payment of IDCW, the NAV of the IDCW option of the Scheme would fall to the extent of payout and statutory levy (if applicable).

Suspension of trading of units of the Scheme:

The units of the Scheme are listed on BSE. The trading of units of the Scheme will be suspended on BSE with effect from closing hours of trading of August 23, 2021.

For the purposes of redemption proceeds, the record date shall be August 26, 2021.

For ICICI Prudential Asset Management Company Limited

Place: Mumbai Date: August 20, 2021 **Authorised Signatory** 

No. 009/08/2021

# To know more, call 1800 222 999/1800 200 6666 or visit www.iciciprumf.com

BSE Disclaimer: It is to be distinctly understood that the permission given by BSE Limited should not in any way be deemed or construed that the Scheme Information Document (SID) has been cleared or approved by BSE nor does it certify the correctness or completeness of any of the contents of the SID. The investors are advised to refer to the SID for the full text of the Disclaimer clause of the BSE Limited.

As part of the Go Green Initiative, investors are encouraged to register/update their e-mail id and mobile number to support paper-less communications.

To increase awareness about Mutual Funds, we regularly conduct Investor Awareness Programs across the country. To know more about it, please visit <a href="https://www.iciciprumf.com">https://www.iciciprumf.com</a> or visit AMFI's website https://www.amfiindia.com

Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.



Nippon Life India Asset Management Limited

(formerly known as Reliance Nippon Life Asset Management Limited) (CIN - L65910MH1995PLC220793)

**Registered Office:** 4th Floor, Tower A, Peninsula Business Park, Ganapatrao Kadam Marg, Lower Parel (W), Mumbai - 400 013. Tel No. +91 22 6808 7000 • Fax No. +91 22 6808 7097 • mf.nipponindiaim.com

Change in Designated Investor Service Centre (DISC)

Investors are requested to note that existing DISC of Nippon India Mutual Fund situated at 14B, 18, British Indian Street, GF Shop No. 14, Kolkata - 700069 shall be shifted to 24, Chittaranjan Avenue, 5th Floor (At the Crossing of C R Avenue & Ganesh Chandra Avenue, Beside Chandni Metro Gate No 4) Kolkata – 700072 with effect from August 23, 2021.

Information Document(s) and Key Information Memorandum(s) of the Schemes of Nippon India Mutual Fund, read with the addenda issued from time to time.

## For NIPPON LIFE INDIA ASSET MANAGEMENT LIMITED

(formerly known as Reliance Nippon Life Asset Management Limited) (Asset Management Company for Nippon India Mutual Fund)

Make even idle money work! Invest in Mutual Funds Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.



Mumbai

August 20, 2021

CIN:L74140MH2008PLC177884 Regd. Office - IIFL Centre, Kamala City Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai (MH)- 400013

Tel: (91-22) 4876 5600; Fax: (91-22) 4646 4706003 B E-mail: secretarial@iiflw.com Website: www.iiflwealth.com

## NOTICE OF 14<sup>TH</sup> ANNUAL GENERAL MEETING

Notice is hereby given that the Fourteenth Annual General Meeting ("AGM") of IIFL Wealth Management Limited (the "Company") will be held on Tuesday, September 14, 2021 at 3.00 P.M., through video conferencing ("VC") / other audio visual means ("OVAM") to transact the

Notice is also hereby given, pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 ("the Act") read with Rule 10 of the Companies (Management and Administration) Rules, 2013, Regulation 42 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations"), that the Register of Members and the Share Transfer Book of the Company will remain closed from Friday, September 10, 2021 to Tuesday, September 14, 2021 (both days inclusive) for purpose of ensuing AGM.

In view of continuing Covid-19 pandemic, Ministry of Corporate Affairs ("MCA") vide General Circular No. 14/2020 dated April 08, 2020; General Circular No. 17/2020 dated April 13, 2020; General Circular No. 20/2020 dated May 5, 2020 and General Circular No. 02/2021 dated January 13, 2021 (collectively referred as "MCA Circulars") and Securities Exchanges Board of India ("SEBI") vide Circular no. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated May 12, 2020 and Circular No. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated January 15, 2021 ("SEBI Circulars") permitted to hold AGM through VC/OVAM without physical presence of the members at a common venue. In accordance with the provisions of the Act, Listing Regulations, MCA Circulars and SEBI Circulars, the AGM will be held through VC/OVAM.

mode to those Members whose email addresses are registered with the Company/ Depositories in accordance with the aforesaid MCA Circulars and SEBI Circulars. Members may note that the AGM Notice and Annual Report for 2020-21, will also be available on the

The Company is providing remote e-voting facility ("remote e-voting") to all its Members to casted their votes on all the resolutions set out in the AGM Notice. Additionally, the Company is providing the facility of voting through e-voting system during the AGM ("evoting"). Detailed procedure for remote e-voting is provided in the AGM Notice.

If Members e-mail address is already registered with Company/Depository, login details for e-voting is provided in the AGM Notice and will be sent to member's holding shares of the Company as on the cut-off date i.e. Friday, August 13, 2021.

Members who are holding shares in physical form or who have not registered their e-mail address with the Company/Depository or any person who acquires shares of Company and becomes Member of the Company after the AGM Notice has been sent electronically by the Company and holds shares as of cut- off date i.e. Tuesday, September 7, 2021, such member may obtain the USER ID and password by sending a request at helpdesk.evoting@cdsl.com or rnt.helpdesk@linkintime.com. However, if a member is already registered with CDSL for evoting then existing USER ID and Password can be used for casting vote.

For IIFL Wealth Management Limited

Rohit Bhase Company Secretary & Compliance Officer

ACS 21409

Date: August 20, 2021

Place: Mumbai

**BNP PARIBAS** 

**MUTUAL FUND** Investment Manager: BNP Paribas Asset Management India Private Limited (AMC) Corporate Identity Number (CIN): U65991MH2003PTC142972

Registered Office: Crescenzo, 7th Floor, G-Block, Bandra Kurla Complex, Bandra - East, Mumbai - 400 051.

Website: www.bnpparibasmf.in . Toll Free: 1800 102 2595

# NOTICE CUM ADDENDUM NO. 30/2021

Declaration of dividend under the designated Schemes of BNP Paribas Mutual Fund (the Fund): Notice is hereby given that the Trustees of the Fund have approved distribution under Income Distribution cum Capital Withdrawal ("IDCW") Options of the following Schemes at the stated rate per unit subject to available

Name of the Scheme	Name of the Plan/Option	NAV per unit as on August 18, 2021 (face value per unit of ₹ 10/-)	Dividend per unit** (₹)
BNP Paribas Multi Cap Fund	IDCW Option	19.312	0.07
	Direct Plan - IDCW Option	23.008	0.07
BNP Paribas Substantial Equity	Regular Plan - IDCW Option	15.3694	0.07
	Direct Plan - IDCW Option	16.3940	0.07

the distributable surplus available on the Record Date.

distributable surplus and fixed Thursday, August 26, 2021\* as the Record Date:

^or the immediately following Business Day, if that day is not a Business Day. # The distribution will be subject to the availability of distributable surplus and may be lower, depending on

\*Net distribution amount will be paid to the unit holders under respective categories after deducting applicable taxes, if any. For the units held in physical form, amount of distribution will be paid to all unit holders whose names appear

in the records of the Registrar at the close of business hours on the record date and for units held in demat form, the names appearing in the beneficial owners master with the Depository as on the record date shall

Pursuant to distribution under IDCW, NAV of the IDCW option of the scheme(s) would fall to the extent of payout and statutory levy (if applicable).

II. Notice cum Addendum to Statement of Additional Information (SAI) of BNP Paribas Mutual Fund (the Fund):

Amendments made to Valuation Policy: Investors are requested to note that the changes to valuation policy has been carried out in line with recent changes brought about by SEBI Circular dated July 09, 2021 pertaining to Valuation of securities with multiple put options present ab-initio. The revised & updated Valuation Policy has been uploaded on our website https://www.bnpparibasmf.in/statutory-disclosures

Pursuant to the above, the valuation Policy forming part of the SAI of the Fund stands amended. All the other provisions of the Valuation Policy and SAI except as specifically modified herein above shall remain unchanged.

Research Team:

Mr. Jigar Shah has been appointed as a Research Analyst, Equity with effect from August 11, 2021.

c. Change in Key Personnel:

Notice is hereby given that:

Place:Mumbai

Date: August 20, 2021

1. Mr. Agnivesh Dubey, Fixed Income - Dealer has ceased to be associated with the organization and accordingly ceased to be the Key Personnel of the AMC with effect from August 06, 2021. 2. Due to realignment of roles and responsibilities, Ms. Deepa Gajra, Credit Analyst has been re-designated

as Credit Analyst and Fixed Income - Dealer with effect from August 17, 2021. Note: This Notice cum addendum forms an integral part of the SAI of the Fund read with the addenda issued

thereunder. All other terms and conditions as mentioned in the SAI remain unchanged.

For BNP Paribas Asset Management India Private Limited (Investment Manager to BNP Paribas Mutual Fund)

Authorised Signatory

MUTUAL FUND INVESTMENTS ARE SUBJECT TO MARKET RISKS, READ ALL SCHEME RELATED DOCUMENTS CAREFULLY.

financialexp.epap.in

Mumbai

August 20, 2021

MUTUAL

NOTICE CUM ADDENDUM NO. 57

This addendum forms an integral part of the Statement of Additional Information, Scheme

**Authorised Signatory** 

**IIFL WEALTH MANAGEMENT LIMITED** 

business as set out in the Notice convening the AGM ("AGM Notice").

The AGM Notice along with the Annual Report for 2020-21, is being sent only by electronic

website of Company i.e. www.iiflwealth.com and websites of Stock Exchanges i.e. BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com, respectively and on the website of Central Depository Services (India) limited ("CDSL") at www.evotingindia.com. Members can attend and participate in the AGM through VC/OVAM facility only. The instructions for joining the AGM are provided in the AGM Notice. Members attending the AGM through VC/OVAM shall be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Act.

#### जाहीर सूचना

जनतेच्या सर्व सभासदांना कळविण्यात येते की, माझे अशिल, मे. सुभाष बी. बोहरा एचयुएफ आणि मे. अवनी रिॲल्टी प्रायव्हेट लिमिटेड हे मे. चार्मी एन्टरप्राईजेसच्या भागीदारी संस्थेमधून भागीदारी विलेखाच्या निवृती तथा निरंतरतेचा विलेख दिनांक १४-०५-२०२१ द्वारे आणि अंतर्गत दि. ३१-०३-२०२१ पासून निवृत्त होत आहेत. संस्था दिनांक २१-०२-२००३ रोजी भागीदारी विलेखाद्वारे आणि अंतर्गत स्थापित आहे आणि पुढे निवृत्ती तथा भागीदारी विलेख दिनांक २४-०२-२००५, भागीदारी पुरक विलेख दिनांक २५-०५-२००५, स्वीकृती तथा निवृत्ती विलेख दिनांक १५-०९-२००९ आणि स्वीकती तथा भागीदारी विलेख दिनांक ०३-१०-२००९ आणि ०९-०१-२०१२ द्वारे

पुनर्रचित आहे.

जनतेच्या सर्व सभासदांना कळविण्यात येते की, उपरोक्त नमुद दोन भागीदार म्हणजेच सुभाष बी. बोहरा एचयुएफ आणि मे. अवनी रिॲल्टी प्रायव्हेट लिमिटेड हे दि. ३१-०३-२०२१ नंतर होणाऱ्या मे. चार्मी एन्टरप्राईजेसच्या कोणत्याही कृती / व्यवहाराकरीता उत्तरदायी नसतील. दि. ३१-०३-२०२१ नंतर होणारे व्यवहार निवृत्त भागीदार म्हणजेच माझ्या अशिलांवर बंधनकारक असणार नाहीत आणि केवळ मे. चार्मी एन्टरप्राईजेस आणि त्याचे विद्यमान भागीदार कोणत्याही कृतीकरीता उत्तरदायी असतील. मे. चार्मी एन्टरप्राईजेसचे नोंदणीकृत कार्यालय आहे येथे १०३ए, चार्मी एन्क्लेव्ह, श्रध्दानंद रोड, विलेपार्ले (पू.), मुंबई -५४ आणि व्यवसायाचे मुख्य ठिकाण आहे कार्यालय क्र. ९०१, हॉलमार्क बिझनेस प्लाझा, एस.डी. मंदिर मार्ग, बांद्रा (पूर्व), मुंबई ४०० ०५१ येथे. दिनांक २१ ऑगस्ट, २०२१ रोजी.

सही/ (जयेश आर. व्यास) वकील, उच्च न्यायालय, मुंबई १०६, विकास बिल्डिंग, ११, बँक स्ट्रिट, फोर्ट, मुंबई - ४०० ००१ मोबाईल : ९८२०९६९२२५

written, for valid consideration.

ठिकाण : मुंबई

स्थळ: मंबई

**PUBLIC NOTICE** 

The Notice is hereby given to the public that our client is negotiating

with SEASHELL HOLDINGS PVT. LTD. previously having its Rego

Office at 51, Crystal Apts, Gulmohar X Road No. 11, Juhu, Vile

Parle (W), Mumbai- 400 049 and currently at A/213, Sundervilla,

Plot No. 19, S.V.Road, Santacruz (W) Mumbai-400054 for outright

purchase of its residential Flat No. 302, 3rd Floor, "A" Wing, Miltor

Apts. CHS more particularly described in the schedule hereunder

The said Owner, SEASHELL HOLDINGS PVT. LTD. has

represented to our client that original Agreement for Sale dated

19/01/1985 executed by and between M/s. VEENA BEENA

DEVELOPERS therein referred to as "the Builders" of One Part

and M/s. SEASHELL HOLDINGS PVT. LTD., therein referred to as

"the Purchaser" of Other Part executed in respect of two flats i.e

Flat No. 302, 3rd Floor, "A" Wing and Flat No. 303, 3rd Floor, "B"

Wing is lost and/or misplaced and now the same is not traceable

inspite of due and diligent search made by the said company. The

said SEASHELL HOLDINGS PVT. LTD. have made necessary

police complaint with the Santacruz Police Station Mumbai or

21/10/2008 and the same has been recorded as vide S.D.E No

8149 of 2008 and the Santacruz Police Station has issued

necessary certificate for the same. The said company has further

represented to our client that they have not obtained any loan or

facility on the basis of the aforesaid two flats and that no charge lier

or encumbrances are created on the said two flats and that they are

Therefore, any person having or claiming to have any right, title

interest to or in the under mentioned residential flat or in any part

thereof or any claim by way of or under or in the nature of any

agreement, license, mortgage, sale, lien, gift, trust, inheritance

charge, etc. should inform the undersigned within 14 days from the

date of publication of this notice with necessary supporting

evidence of his/her claim. If objection is not received within 14

days, our client will finalize the deal and claims or objections

SCHEDULE OF THE PROPERTY

All that piece and parcel of ownership Residential Flat No. 302, 3rd

Floor, "A" Wing, admeasuring about 820 Sq.ft. Carpet in Milton

Apartments Co-operative Housing Society Ltd., situate at 35/A ¬o

TPS No. II, Santacruz (West), Mumbai- 400 049. The structure of

the said building is standing on plot of land bearing Survey No. 72B

(part) at Village- Juhu on Azad Road, Taluka- Andheri, District-

received thereafter will not be considered.

Dated this 21st day of August, 2021.

605, "C" Wing, Eastern Court Building, Tejpal Road

off Parleshwar Road, Vile Parle (East), Mumbai- 400 057

**KIRTI NAGDA & ASSOCIATES** 

Mumbai Suburban

Advocate High Court

Place: Mumbai

Date: August 20, 2021

No. : 32/2021-22

entitled to deal with the said Flat, as they deem fit and proper.

तारीख: ऑगस्ट २०.२०२१

#### HEL WEALTH MANAGEMENT LIMITED

CIN:L74140MH2008PLC177884 – IIFL Centre, Kamala City Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai (MH)- 400013
Tel: (91-22) 4876 5600; Fax: (91-22) 4646 4706003 B

E-mail: secretarial@iiflw.com Website: www.iiflwealth.com

येथे असे सूचित करण्यात येते की आयाअयएफएल वेल्थ मॅनेजमेंट लिमिटेड (''कंपनी'') ची चौदावी वार्षिक सामान्य बैठक (''एजीएम'') मंगळवार, सप्टेंबर १४, २०२१ रोजी दुपारी ३:०० वाजता व्हिडियो कॉन्फरन्सिंग (''व्हीसी'')/इतर ऑडियो व्हिज्युअल (''ओव्हीएएम'') पद्धतीने व्यवसायांसंदर्भात चर्चा करण्याकरिता आयोजित करण्यात आलेली असून, त्या संदर्भातील सूचना जाहिर करण्यात येते आहे, ज्याला एजीएम सूचना (''एजीएम सूचना'') असे यापुढे नमूद

१४ व्या वार्षिक सामान्य बैठकीची सूचना

येथे असे सूचित करण्यात येते की कंपनी कायदा, २०१३ च्या विभाग ९१ (''कायदा'') आणि कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१३, तसेच सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲन्ड डिस्क्लोझर रिक्वायरमेंट्स) नियामक, २०१५ च्या नियामक ४२ ला अनुसरून कंपनीचे सदस्य नोंदणी पुस्तिका आणि शेअर हस्तांतरण पुस्तिका हे शुक्रवार, सप्टेंबर १०, २०२१ पासून मंगळवार, सप्टेंबर १४, २०२१ (दोन्ही दिवस धरून) पर्यंत एजीएम मुळे बंद असतील.

कोविड– १९ माहामारीचा विचार करता, कॉर्पोरेट अफेअर्स मंत्रालय (''एमसीए'') द्वारे सामान्य सूचनापत्रक १४/२०२० दिनांक एप्रिल ०८,२०२०; सामान्य सूचनापत्रक क्र. १७/२०२० एप्रिल १३, २०२०; सामान्य सूचना पत्रक क्र २०/२०२० दिनांक मे ५, २०२० आणि सामान्य सूचनापत्रक क्र.०२/२०२१ दिनांक जानेवारी १३, २०२० (एकत्रितपणे ''एमसीए सूचनापत्रक'' संबोधित) तसेच सिक्यूरिटीज एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (''सेबी'') च्या सूचना पत्रक सेबी/एचओं/सीएफडी/सीएमडी१/पत्रक/पी/२०२०/७९ दिनांक मे १२, २०२० आणि १५ जानेवारी, २०२१ रोजीच्या सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी२/पत्रक/पी/२०२१/११ (''सेबी पत्रक'') नुसार एजीएम ही व्हीसी/ओव्हीएएम मार्गाने घेण्याचे सांगितले असून यामुळे एका ठिकाणावर कोणत्याही सदस्यांची भौतिक उपस्थिती नसेल. त्याला अनुसरून असलेला कायदा, लिस्टिंग रेग्युलेशन्स, एमसीए सूचनापत्रक आणि सेबी पत्रकानुसार एजीएम ही व्हीसी/ओव्हीएएम पत्टतीने घेतली जार्डल

सदस्य ज्यांचे ई-ॲड्रेस हे कंपनी/डिपॉझिटरीकडे नोंदणीकृत आहेत, त्यंना एमसीए सूचनापत्रक आणि सेबी पत्रकानुसार इलेक्टॉनिक पद्धतीने एजीएम सूचना आणि २०२०-२१ चा वार्षिक अहवाल हा इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पाठविण्यात आलेला आहे. सदस्यांनी हे लक्षात घ्यावे की एजीएम सूचना साठी आणि २०२०-२१ चा आर्थिक अहवाल हा कंपनीच्या संकेतस्थळावर म्हणजेच www.iiflwealth.com वर तसेच स्टॉक एक्सचेंजच्या संकेतस्थळांवर म्हणजेच नॅशनल स्टॉक एक्सचेंज www.bseindia.com आणि बीएसई स्टॉक एक्सचेंज www.nseindia.com येथे देखील उपलब्ध आहे या शिवाय सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड (''सीडीएसएल'') च्या संकेतस्थळावर म्हणजेच www.evotingindia.com वर उपलब्ध आहे. सदस्यांना एजीएमला फक्त व्हीसी/ओव्हीएएम पद्धतीने हजर राहता येऊ शकेल. एजीएममध्ये हजर राहण्याकरिताच्या सूचना या एजीएम सूचनेमध्ये देण्यात आलेल्या आहेत. कायद्याच्या विभाग १०३ नुसार हजेरी गणना मोजण्याकरिता व्हीसी/ओव्हीएएम पद्धतीने उपस्थित असलेल्या सदस्यांची द्रजेरी घेतली जाईल.

कंपनीद्वारे ई–मतदान (''रिमोट ई–मतदान'') सुविधा ही आपल्या सगळ्या सदस्यांना देण्यात येणार आहे ज्यामुळे सदस्यांना एजीएम मध्ये झालेल्या चर्चांवरती आपले मदतान करता येऊ शकेल. त्याशिवाय, कंपनीने ई–मतदान सुविधा (रिमोट ई–मतदान) ही देखील राबविण्याचे ठरविले आहे, त्या बद्दलची तपशीलवार माहिती ही एजीएम सूचनेमध्ये देण्यात

समजा एखाद्या सदस्याचा ई-मेल ॲड्रेस कंपनी/डिपॉझिटरीकडे आधीच नोंदविलेला असेल तर त्याला लॉगिनची माहिती एजीएम सचनेमध्ये पाठविली जाईल ज्यामळे त्यांना ई–मतदान करता येऊ शकेल आणि कंपनीच्या सदस्यांच्या होल्डिंग शेअर्सला कट-ऑफ तारखेनुसार म्हणजेच शुक्रवार, ऑगस्ट १३, २०२१ रोजी पाठविला जाईल.

असे सदस्य ज्यांच्या कडे भौतिक स्वरूपाचे शेअर्स आहेत आणि त्यांचा ई-मेल ॲड्रेस कंपनी/डिपॉझिटरीकडे नसेल किंवा कंपनी चे शेअर्स घेणारी कोणतीही व्यक्ती ज्याने एजीएम सूचना इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पाठविल्यानंतर कंपनीचे शेअर्स घेतले असतील आणि मंगळवार. ७ सप्टेंबर. २०२१ या कट ऑफ तारखेपवींचे ते शेअर्स असतील तर अशा सदस्याला helpdesk.evoting@cdsl.com किंवा rnt.helpdesk@linkintime.com या अँड्रेसवर मेल पाठवून आपला तात्पुर्ता युझर आयडी आणि पासवर्ड मिळविता येऊ शंकेल. आणि अशा प्रकारे सदस्याची सीडीएसएल कडे नोंदणी झाली असेल तर त्याला आपला युझर आयडी आणि पासवर्ड वापरून ई–मतदान करता येऊ शकेल.

> आय आय एफ एक वेल्थ मॅनेजमेंट लिमिटेडकरिता स्वाक्षरीकर्ता रोहित भासे

कंपनी सचिव आणि अनुपालन अधिकारी एसीएस २१४०९

#### बैंक ऑफ़ बड़ौदा Bank of Baroda

न्यु पनवेल शाखा, दुकान क्र. २५-२८, प्लॉट क्र. १५-१६, श्रीजी संघ सीएचएस, न्यु सेक्टर ७, खांदा कॉलनी, पनवेल, मुंबई, महाराष्ट्र-४१०२०६.

दिनांक : २३/०७/२०२१ कर्जदारांना सूचना (सरफैसी ॲक्ट, २००२ च्या कलम १३ च्या पोटकलम (२) अन्वये)

सौ. पार्वती कानजी मेर, राहणार - खोली क्र. ४०२, ४था मजला, प्रोजेक्ट ग्रीन अर्थ बिल्डिंग, बी विंग

१. आम्ही विविध पत सुविधांची मंजुरी व मंजुरीच्या शर्ती कळवणाऱ्या आमच्या दिनांक २३/०७/२०२१ च्या पत्र क्र. न्यु पन/एडीव्ही/०१ वरील मंबुरीप्रमाणे तुम्ही येथे हचानंतर उद्धेख केत्त्याप्रमाणे तारण पुरवित्यानंतर पत सुविधा घेउन त्यांचा उपयोग करण्यास सुरुवात केत्तीत. विविध कर्ज/पतसुविधांमधील सध्याची थकवाकी आणि अशा दायित्वासाठी

सुविधेचे स्वरुप आणि प्रकार	मयोदा (रु)	व्याजाचा दर	रोजी थकबाकी (२३/०७/२०२१ पर्यंत व्याजासह)	
टर्म लोन	ह. १७,३२,९५९/-	٧٤.٥	रु. १७,७०,७२८.४०/- + व्याज	
नारणांच्या संक्षिप्र वर्णनासदिन नारण करार				

सर्व्हे क्र. ८९, फ्लॅट क्र. ४०२, ४था मजला, बी विंग, प्रोजेक्ट ग्रीन अर्थ, ग्रीन अर्थ को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी, हेस्सा क्र. ॰ गावः उमरोली, ता. पनवले, जि. रायगड, महाराष्ट्र-४९० २०६ येथे स्थित निवासी फ्लॅट चे गहाण. मिळकतीच्या गहाणासाठी असे सांगण्यात येते की. मिळकतीचे गहाण सर्व्हे क्र. ८९. फ्लॅट क्र. ४०२. ४था मजला. बी विंग. ्रा — कार्या कार्याका व्यव वारानाचा वच चार् माध्यक्ताच गहाण तक्ह क्र. ८५, ४वट क्र. १४५, ४वम मंत्रती, ६ ग्रोकेट ग्रीन अर्थ, सोसायटीने नाव - ग्रीन अर्थ को —ऑपरेटिव्ह हार्कीस सोसायटी, – हिस्सा क्र. ०, गाव-क्रोली, ता. ' जि. रायगढ़, महाराष्ट्र-४१० २०६. वेथे स्थित आहे.)

दिनांक २३/०७/२०२१ च्या कर्जाची पोच देणाऱ्या पत्रात तुम्ही २३/०७/२०२१ रोजी ह. १७,७०,७२७.४०+ व्याज इतक्या बैंके प्रतीच्या तुमच्या दायित्वाची पोच दिलेली आहे. वर सांगितलेल्या थकबाकी मध्ये २३/०७/२०२१ पर्यंत पुढे काढलेले पैसा आणि व्याज समाविष्ट आहे. खात्यात वजावट केलेले अन्य आकार आहेत रु. निरंक (किंवा),

नारकार नेता आना चर्ताचा आपता आपता चर्ताचा विकार कारण जन आपता आर्था प्रकार (स्थान). तुन्हाला माहिती आहे, तुन्ही बुत, २०२१ ला संपलेल्या तिमाहीसाठी वरील कर्जे (यक्तवाकीवरील व्यावाची प्रदान करण्यात कसूर केली आहे. तुन्ही चुलै, २०२१ पर्यंत आणि त्यानंतर नियत प्रदानाची तारीख असलेल्या टर्म लोन/डिमांड लोन्सचे हहे प्रदान करणवाती कसूर केली आहे. तुम्ही केलेल्या कसुरीच्या परिणामी, रिझर्व्ह बाँक ऑफ इंडियाच्या निर्देश आणि मार्गदर्शक तत्त्वांप्रमाणे २३/०७/२०२१

रोजीस तमच्या कर्ज खात्याचे वर्गीकरण नॉन-परफॉर्मिंग ॲसेट असे करण्यात आले. आम्ही वारंवार विनंत्या आणि राजारा पुराचना च्या वासाचा वासाच्या गानान्य स्थानाना राज्य एका करण्या गारार जान्य सारार स्थाना जाना वासाच्या करूनहीं तुम्ही त्यावरील व्यावासह बकीत कर्जाची सरफंडे केलेली नाही. वरील परिच्छेद १ मध्ये वर्णन केलेल्या वेगवेगळ्या तारणांनी रितसर सुरक्षित केलेल्या पत सुविधांच्या संबंधात तुमचे दायिल

निभावण्यातील तुमची असमर्थता आणि तुमच्या खात्याचे नॉन-पप्कॉर्मिंग अंसेट म्हणून केलेले वर्गीकरण घ्यानात घेऊन आम्ही याद्वारे तुम्हाला सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस् अँड एन्फोर्सिंट ऑफ सिक्युरिट इंटरेस्ट ॲक्ट. २००२ च्या कलम १३ च्या पोट-कलम (२) अन्वये तम्हाला सचना देत आहोत आणि तम्हाला ह्य सूचनेच्या तासंघापसून ६० दिवसातं वरील परिच्छात् (१) जन्म पुरस्ताता सूचना स्वाता आस्ता जाना पुरस्ताता स्वा सूचनेच्या तासंघापसून ६० दिवसातं वरील परिच्छात् १ मध्ये दिल्यामाणे २. १७,७०,७२८.४० + बया अस्ता एक्स् रकमेचे बैंकेप्रती तुमचे संपूर्ण दायित्व प्रदान करण्यास सांगत आहोत. आम्ही पुढे तुम्हाला सूचना देतो की, प्रदानाच्या तारखेपर्यंतच्या व्याजासह वरील रकमेचे प्रदान करण्यात तुम्ही कस्तु केल्यास, आम्ही सदर अंबरच्या कलम १३ च्या पोट-कलम (४) अन्वये किंवा कोणतेही अधिकार वापरण्यास मोकळे असू, ह्याची कृपया नोंद घ्यावी.

कृपया ध्यानात ठेवावे की, संपूर्ण प्रदान होईपर्यंत प्रत्येक पत सुविधेसाठी वरील परिच्छेद १ मध्ये विनिर्दिष्ट केलेल्या दराने

आम्ही तुमचे लक्ष सदर ॲक्टच्या कलम १३ च्या पोट-कलम १३ कडे वेधत आहोत. ज्यानुसार तुम्हाला आमची लेखी पूर्वपरवानगी घेतल्याखेरीज विक्री, भाडेपट्टा किंवा अन्य प्रकारे (नियमित कामकाजाव्यतिरिक्त अन्य मार्गाने) वरील परिच्छेट १ मध्ये उद्धेख केलेल्या कोणत्याही तारण मत्तेचे हस्तांतरण करण्यास प्रतिबंध केला आहे. आम्ही पुढे हेही कळवतो की, सदर ॲक्टच्या कलम १३(१३) मधील वरील तरतर्दीचे पालन न करणे हा ॲक्टच्या कलम २९ अन्वये दंडनीय अपराध आहे.

अग्रह्मी पुढ़े तुमचे लक्ष सदरहू अधिनियमाच्या कलम १३ च्या पोटकलम (८) च्या तरतुर्दीकडे वेषण्यात येत आहे. अग्रह्मी पुढ़े तुमचे लक्ष सदरहू अधिनियमाच्या कलम १३ च्या पोटकलम (८) च्या तरतुर्दीकडे वेषण्यात येत आहे. ज्यानुसर तुम्ही खाजगीरित्या/प्रस्ताव/निविदा मागवून/जाहीर लिलावासाठी सूचना प्रकाशनाच्या तारखेपूर्वी तारण मत्ता विमोचित करण्याचा तुम्हाला हक्क राहणार नाही. कृपया ध्यानात ठेवावे की, ही मागणी सूचना, आम्हाला येणे असलेल्या रकमांच्या संबंधात पुढील माग

-अधिकारापुरत्या मर्यादित न राहता, त्याच्याहीसहीत असलेल्या उपाययोजना किंवा अन्य कोणत्याही अधिकारांना बाधा येउ न देता दिली आहे व असे अधिकार त्यागले असे समज नये.

## Declaration of Distribution (of Income & Capital) (previously Referred As Dividend) Under Axis Triple Advantage Fund

प्राधिकत अधिकार्र

Axis Mutual Fund Trustee Limited, Trustee to Axis Mutual Fund ("the Fund") has approved the declaration of Distribution (of Income & Capital) (previously referred as dividend) under the Income Distribution cum Capital Withdrawal (IDCW) option(s) of following scheme, the particulars of which are as under:

**NOTICE** 

Name of the Scheme(s)/ Plan(s)	Quantum of IDCW (₹ per unit)#			NAV as on August 18, 2021 (₹ per unit)
Axis Triple Advantage Fund - Regular Plan - IDCW Option	0.12	August	10	20.4394
Axis Triple Advantage Fund - Direct Plan - IDCW Option	0.12	26, 2021*	10	24.3217

# As reduced by the amount of applicable statutory levy, if any.

or the immediately following Business Day if that day is not a Business Day.

Pursuant to payment of IDCW, the NAV of the above stated IDCW options of the scheme(s)/plan(s) would fall to the extent of payout and statutory levy, if any.

The Distribution would be paid to the beneficial owners / unit holders whose names appear in the statement of beneficial owners maintained by the depositories under the said scheme(s)/plan(s) at the close of business hours on the record date and to the unit holders holding units in physical form, whose names appear in the Register of unit holders maintained with Registrar and Transfer Agent under the IDCW option(s) of the scheme(s)/plan(s) as at the close of the business hours on the record date. Investors may kindly note that declaration of Distribution is subject to availability of distributable surplus on the record date/  $ex-distribution\ date.\ In\ case\ the\ distributable\ surplus\ is\ less\ than\ the\ quantum\ of\ Distribution\ on\ the\ record\ date/ex-distribution$ date, the entire available distributable surplus in the scheme(s)/plan(s) will be declared as Distribution. Investors are requested to kindly take note of the above.

> For Axis Asset Management Company Limited (CIN - U65991MH2009PLC189558) (Investment Manager to Axis Mutual Fund)

Chandresh Kumar Nigam Managing Director & Chief Executive Officer

Statutory Details: Axis Mutual Fund has been established as a Trust under the Indian Trusts Act, 1882, sponsored by Axis Bank Ltd. (liability restricted to ₹1 Lakh). Trustee: Axis Mutual Fund Trustee Limited Investment Manager: Axis Asset Management Company Limited (the AMC) Risk Factors: Axis Bank Ltd. is not liable or responsible for any loss or shortfall resulting from the operation of the schemes. Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully



Axis House, First Floor, C2, Wadia International Centre, Pandurang Budhkar Marg, Worli, Mumbai - 400 025, India.  $\textbf{TEL}: (022)\ 4325-5161, \textbf{FAX}: (022)\ 4325-5199, \textbf{EMAIL}: customers ervice @axism f.com, \textbf{WEBSITE}: www.axism f.com, \textbf{WEBSIT$ EASYCALL: 1800 221 322 ADDITIONAL CONTACT NUMBER: 8108622211

🏈 Chola चोलामंडलम इन्व्हेस्टमेंट ॲण्ड फायनान्स कंपनी लिमिटेड कॉर्पोरेट कार्यालय: १ ला मजला 'डरे हाऊस', क्र. २, एन.एस.सी. बोस रोड, चेन्नई-६०० ००१

ाखा कार्यालय: १०२/१०३, १ ला मजला, कासा मारिया सीएचएसएल, गोखले रोड, पोर्तुगीज चर्च समोर, दादर पश्चिम, मुंबई– २८.

नियम ८(१) अन्वये कब्जा सूचना

ज्याअर्थी, निम्नस्वाक्षरीकारांनी मे. चोलामंडलम इन्व्हेस्टमेंट ॲण्ड फायनान्स कंपनी लिमिटेडचे प्राधिकृत अधिकारी या नात्याने सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेट्स अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अन्वये आणि कलम १३(१२) सहवाचता नियम ९ अन्वये सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) हत्स. २००२ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून खालील तक्ता (सी) मध्ये दिलेल्या तारखेस मागणी सचना जारी करून तक्ता (बी) मध्ये नमद कर्जदार यांना खालील तक्ता (डी) मध्ये नमद करण्यात आलेली रक्कम सह त्यावरील व्याजाचीपरतफेड सदर सचना प्राप्तीच्या तारखेपासन ६० दिवसांत करण्यास सांगितले होते. रकमेची परतफेड करण्यात कर्जदार असमर्थ ठरल्याने, याद्वारे कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी खालील तक्ता (ई) मध्ये

वर्णन कंपनीसह गहाण मिळकतीचा कब्जा त्यांना सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ सदर ॲक्टच्या कलम १३(४) सहवाचता सदर रूल्सच्या नियम ८ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून खालील तक्ता (एफ) मध्ये दिलेल्या तारखेस घेतला आहे.

विशेषत: कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे इशारा देण्यात येतो की, तक्ता (ई) मध्ये वर्णन मिळकत यांच्याशी व्यवहार करू नये व मिळकत यांच्याशी केलेला कोणताही व्यवहार मे. चोलामंडलम इन्व्हेस्टमेंट ॲण्ड फायनान्स कंपनी लिमिटेडला तक्ता (डी) मध्ये नमूद रक्कम सह व्याज आणि इतर प्रभार साठी भाराअधीन राहील विक्रीच्या सूचनेपूर्वी संपूर्ण थकबाकी समाविष्ट सर्व परिव्यय, प्रभार अणि खर्चच्या प्रदानाद्वारे तारण मत्ताच्या विमोचनाकरिता सिक्युरीटीझेशन ॲक्टच्या कलम १३(८)

अन्व	अन्वयं केजदारानाः					
अनु क्र.	कर्जदाराचे नाव आणि पत्ता आणि कर्ज खाते क्रमांक	मागणी सूचनेची तारिख	थकबाकीत रक्कम	कब्जात असलेल्या मिळकतीचे तपशिल	कब्जाची दिनांक	
ए	बी	सी	डी	<b>ረሳ</b> ን	एफ	
8	कर्ज खाते क्र.: एक्स०एचईएमएआय००००२६९०७५१ १. किशोर आत्माराम गांधी २. निश्मी किशोर गांधी ३. स्वराज एन्टरप्रायझेस दोघेही राहणार येथे: ५१, आनंद इस्टेट, चिंचपोकळी, मुंबई - ४०००१३.	8608.30.70	रु. २,४१,३४,३५७.१०/- ०७.०६.२०२१ रोजीस	बाब क्र. १: सी.एस. क्र. २४७, परेल गाव रोड, मुंबई-१२ येथे स्थित नक्षत्र को-ऑप हाऊ सोसा लि. नावे ज्ञात इमारतीमध्ये ७ व्या मजल्यावर फ्लॅंट क्र. ७०२ चे सर्व ते भाग आणि विभाग. बाब क्र. २: जी.डी. आंबेडकर मार्ग, परेल, मुंबई- ४०००१२ येथे स्थित महादेवाचीवाडी असे ज्ञात इमारतीमध्ये विंग १, तळमजल्यावर मिळकत धारक शॉप क्र. १० चे सर्व ते भाग आणि विभाग.	86.06.20	

दिनांक : २१.०८.२०२१

प्राधिकृत अधिकार्र मे. चोलामंडलम इन्व्हेस्टमेंट ॲण्ड फायनान्स कंपनी लिमिटेड

#### जाहीर सूचना

सूचना याद्वारे देण्यात येते की. मी याखालील लिखित परिशिष्टात अधिक तपशिलवारपणे नमूद भाडेपट्टाधारक मिळकतीसाठी १. श्री. डॉग्लास सीरील गुडीन्हो आणि केन्नेथ सीरील गुडीन्हो यांचे हक, नामाधिकार आणि हितसंबंध तपासत आहे.

सर्व व्यक्ती ज्यांना सदर मिळकत किंवा त्याच्या कोणत्याही भागाच्या संदर्भात किंवा विरोधात कोणताही दावा जसे की विक्री, अदलाबदल, सुविधाधिकार, हक हितसंबंध, शेअर, गहाण, भाडेपट्टा, परवाना, कुळवहीवाट, प्रभार, भेट, विश्वस्त, अंत्यदान, वारसा, निर्वाह, कब्जा, धारणाधिकार किंवा अन्यकाही जर असल्यास तसे लिखित स्वरुपात निम्नस्वाक्षरीकारांना जी-५, मुकुट, बी विंग, २०-बी, एस.व्ही रोड, बांद्रा (पश्चिम), मुंबई ४०००५० येथे पृष्ठचर्थ दस्तावेजीय पुराव्यांसह या तारखेपासून १४ दिवसांत कळवावे कसूर केल्यास तशा व्यक्तींचे दावे असल्यास ते सर्व त्यागीत आणि/किंवा परित्यागीत मानले जातील. यावरील उल्लेखित परिशिष्ट

चर्चरोड, सांताक्रुझ (पश्चिम), मुंबई-४०००५४ येथे स्थित असलेले आणि वसलेले मोजमापीत ५५० चौरस यार्ड्स मुंबई शहर आणि मुंबई उपनगराचा नोंदणीकृत जिल्हा आणि उप जिल्ह्यातील गाव बांद्राचा सीटीएस क्र.एच/४७० धारक सीरीलीन अशा ज्ञात त्यावर उभी रचना सह इलिंग्डन साऊथ स्कीममधील बॉम्बे कॉथोलिक को-ऑप. हाऊ. सोसा. लि.च्या उपनगर स्कीम क्र.२८चा प्लॉट क्र.३८ धारक जिमनीचे ते सर्व भाग व विभाग त्यासह शेअर प्रमाणपत्र क्र.८८७ मधील समाविष्टीत आणि विभिन्न क्र. ३८१६ ते ३८२१ (दोन्ही समाविष्ट)धारक बॉम्बे कॉथोलिक को-ऑप. हाऊ. सोसा. लि.चे पाच पूर्ण भरणा शेअर्स.

२१ ऑगस्ट, २०२१ रोजी, सही/-शब्बीर एस.कपाडिया

वकील आणि सॉलिसिटर्स

आम्हाला **रोझ मेरी सीएचएस लि**., स्थित येथे मुंबई ४०० ०५६ यांचे खालील परिशिष्टात -अधिक तपशिलवार वर्णन मिळकतीच्य संदर्भातील अधिकार, नामाधिकार आणि हितसंबंध तपासण्यास सांगितले आहेत.

कोणत्याही व्यक्तीस खालील उल्लेखित सदर मिळकतीच्या कब्जात कोणताही करार, अंडरटेकिंग, व्यवस्था, विक्री, हस्तांतर, अदलाबदल, करार, अभिस्तांकन, प्रभार गहाण, भेट, विश्वस्त, भाडेपट्टा, कुळवहिवाट, लिव्ह ॲण्ड लायसन्स, भागीदारी, संयुक्त भागीदारी. वारसा, धारणाधिकार सुविधाधिकार, अग्रक्रयाधिकार किंवा कोणत्याही प्रकाराचा इतर अधिकार समाविष्ट कोणताही प्रतिकलअधिकार, नामाधिकार, हितसंबंध किंवा कोणत्याही प्रकारचा दावा आणि/ किंवा वाद, खटला, आदेश, हुकूम, प्रतिबंधात्मक करार, आदेश किंवा निषेधाज्ञा. जप्ती, संपादन, रिक्केझेशन किंवा याशिवाय कमेहीच्या मार्गे कोणताही अधिकार नामाधिकार किंवा हितसंबंधचा टावा असल्यास लिखित स्वरुपात सदर प्रकाशनाच्या तारखेपासून ७ दिवसांच्या आत खालील पत्त्यावर कळविणे, कसर केल्यास असा कोणताही दावा त्यागित आणि/ किंवा परित्यागित, सोडून दिल्याचा किंवा अस्तित्वात नसल्याचे समजण्यात येतील आणि त्यानंतर असे दावे काही असल्यास त्याच्या संदर्भाशिवाय वाटाघाटी बंद करण्याच

आमच्या अशिलांना पर्याय असेल. उपरोक्त संदर्भाचे परिशिष्ट ८६, जुना पोलिस स्टेशन रोड, विलेपार्ले (पश्चिम), मुंबई ४०० ०५६ येथे स्थित असलेले आणि वसलेले जमीन, मैदान आणि परिसर धारक सीटीएस क्र. १०२६, १०२६/१ ते ३, एकूण मोजमापित ३८७.७० चौ.मीटर्स (४६३.६९ चौ. यार्ड्स) सह रोझ मेरी सीएचएस लि. नावे ज्ञात त्यावरील उभी इमारत चे सर्व ते भाग आणि विभाग आणि सीमाबद्ध

पुढीलप्रमाणे: पूर्वेला: भाग १०२७, १०२६/४ ते ७ उत्तरेला: भाग १०२७,१०२५, १०२९ पश्चिमेला: भाग १०२४, १०२५ दक्षिणेला: जुना पोलिस स्टेशन रोड,

२१ ऑगस्ट, २०२१ रोजी दिनांकीत

पांड्या ज्युरीस एलएलपी करीता सही/-वकील. उच्च न्यायालय १२१०, वन बीकेसी इमारत, बांद्रा कुर्ला

कॉम्प्लेक्स, बांद्रा (पू.), मुंबई - ४०० ०५१

## ई-लिलाव विक्री सूचना आयबीबीआय (लिक्विडेशन प्रोसेस) रेग्युलेशन्स, २०१६ च्या रेग्युलेशन ३२ आणि ३३ अंतर्गत

कालिस्मास्टील प्रायव्हेट लिमिटेड (समापनातील) (केएसपीएल) (सीआयएन:युं५२१००एमएच२०११पीटीसी२२२९४३) (इन्सॉल्वन्सी अँड बॅकरप्टसी कोड, २०१६ अंतर्गत विक्री)

प्रक्रिया दस्तावेजात सूचिबद्ध प्रक्रिया आणि शर्तीनुसार व येथे खाली सूचिबद्ध परिशिष्टानुसार ''जसे आहे जेथे आहे, जेथे कते आहे तेथे आहे आणि कोणत्याही आधाराशिवाय'' तत्त्वाने येथे सचिबद्ध केएसपीएलच्या मत्तांच्या ई-लिला . वेक्रीत सहभागी होण्यासाठी केएसपीएलचे परिसमापक पात्र बोलीदारांना आमंत्रित करत आहे

संच क्र. मत्तांचे तपशिल जमीन - संपर्ण मालकीची (औद्योगिक मिळकत) गाव गोन्हे. तालका वाडा, जिल्हा पालघर महाराष्ट्र-४२१ ३०३ ची सर्व्हे क्र. ४५/२, ४५/३, ४७, ४/१ व ५१ मोजमाप ८०,१२० चौ.मी. जमीन- भाडेपट्टा (संपर्क रस्ता)- सर्व्हें क्र. ४/२ (भाग), गाव गोऱ्हे, तालुका वाडा, जिल्हा **इमारत** औद्योगिक मिळकतीत स्थित आयपीएस फ्लोरिंग स्टील फ्रेम्ड रचना डाईज आणि टुल्सच्या वस्तुसूचीसह प्लांट आणि मशिनरी (पी अँड एम) आणि जनरल स्टोर्स तयार माल आणि प्रगतीशील काम वस्तूसूचीच्या बार्बोसह नटस, बोल्टस, कोल्ड फोर्जंड्स ऑटो कंम्पोनंटस, स्पेशन बोल्टस, स्क्रयुज आणि रिव्हेटस सहीत अलॉय स्टील फास्टनर्सच्या उत्पादनासाठी वापरलेल्या औद्योगिक मिळकतीत स्थित संपूर्ण पी अँड एम इसारा अनामत रक्कम राखीव किंमत बोली वाढीची रकम ३.८८८.८० (रुपये तीन हजार आठशे ३८८.८८ (रुपये तीनशे २५ (रुपये पंचवीस लाख

> अठ्याऐंशी लाख आणि ऐंशी हजार मात्र) मात्र) अठ्याऐंशी हजार मात्र) वाहने : ट्रॅक्टर ट्रेलर (ट्रॅक्टर शिवाय फक्त ट्रॉली), ट्रक (लोडीकींग ऑप्टीमा)-एमएच४८एजी६९८४ आणि टाटा मार्कोपोलो बस (नं. एमएच०४जीपी०१७३) इसारा अनामत रक्कम राखीव किंमत बोली वाढीची रकम ११.५४ (रुपये अकरा लाख चोपन्न १.१५ (रुपये एक लाख पंधरा ०.१० (रुपये दहा हजार हजार मात्र) मात्र)

हजार मात्र) टीप : वरील विक्री वेबसाईट www.ncltauction.auctiontiger.net वर अपलोड केलेल्या प्रक्रिया दस्तावेजात दिलेल्या अरी आणि शर्तीच्या अधीन होर्दल तपशिलांसाठी कृपया ती बघावी

बोली सादर करण्यासाठी अंतिम तारीख : १३ सप्टेंबर, २०२१, ई-लिलाव तारीख : १६ सप्टेंबर, २०२१, संपर्क ऋ९१-९३२३१४४३९०. संपर्कासाठी ई-मेल : kspl.liq2021@gmail.com.

जगदीश रतनलाल अहज परिसमापक-कालिस्मा स्टील प्रायव्हेट लिमिटेड आयबीबीआय/आयपीए-००२/आयपी-एन०००४०१/२०१७-१८/१११७

दिनांक : २१ ऑगस्ट, २०२१ पत्ता : २सी-१४०५, ड्रीम्स कॉम्प्लेक्स, एलबीएस रोड ठिकाण:मुंबई भांडुप पश्चिम, मुंबई, महाराष्ट्र-४०० ०७८

#### जाहीर सूचना

भामच्या अशीलांनी सांगितल्यानुसार याद्वारे सूचना देण्यात येते की, आम्ही **स्टारशाईन लॅन्ड** डेव्हलपर्स प्रा.लि., (एसएलडीपीएल) ज्यंचे नोंदणीकृत कार्यालय येथे येथे फ्लॅट क्र. ७७/७८, नीलकमल हाऊस, रोड क्र.१३/१४, एमआयडीसी, अंधेरी (पू), मुंबई- ४०० ०९३ यांचे कल्याण ज्वेलर्स इंडिया लि.च्या भाडेपट्टा धारक हक्कांच्या सापेक्षासाठी खालील उल्लेखित शेअर्स आणि परिसराचे अणि एचडीएफसी बँक लि. यांचे नावे रितसर नोंदणीकृत गहाणाच्या सापेक्षासाठी नामाधिकार तपासत आहोत

कोणत्याही व्यक्ती किंवा व्यक्तींना खालील उल्लेखित शेअर्स आणि परिसर किंवा त्याच्या कोणत्याही भागामध्ये कोणताही करार, विक्री, हस्तांतर, गहाण, प्रभार, धारणाधिकार, भार, भेट, अंत्यदान, सोडून देणे, अदलाबदल, सुविधाधिकार, अधिकार, करार आणि अटी, कुळवहिवाट, मोगवटाधिकार, अभिहस्तांकन, भाडॅपट्टा, पोट-भाडेपट्टा, लिव्ह ॲण्ड लायसन्स, भागीदारी वेलेख, कर्ज, वापर, कब्जा, विभाग, विश्वस्त, वारसा, थकबाकीत कर आणि/किंवा आकार. आऊटगोईंग्ज आणि देखभाल, जप्ती, निषेधाज्ञा, आदेश, हुकूम, निवाडा, प्रलंबित वाद आणि/किंवा नामाधिकारांचा मूळ दस्तावेजांच्या सुकृताद्वारे त्यांचा कब्जा/ताबा आणि/किंवा पाशिवाय कसेहीच्या मार्गे कोणत्याही प्रकारचा कोणताही दावा, मागणी, शेअर, अधिकार, नामाधिकार आणि/किंवा हितसंबंध काही असल्यास लिखित स्वरुपात कागदपत्रीय पुराव्यांच्या प्रमाणीत सत्य प्रतींसह निम्नस्वाक्षरीकारांना त्यांचे कार्यालय २ रा मजला, भाग्योदय इमारत, ७९, निगनदास मास्टर रोड, फोर्ट, मुंबई- ४०० ०२३ येथे आणि ईमेल \*\*\*\*\* वर सदर तारखेपासून चौदा(१४) दिवसांच्या आत कळविणे, अन्यथा अशा दाव्यांच्या कोणत्याही संदर्भाशिवाय

रस.व्ही.रोड, बोरिवली(प), मुंबई- ४०० ०९२ येथे स्थित असलेले व वसलेले गाव मगाठणे, तालुका बोरिवली चा सीटीएस क्र.८, ८ए/१, ८ए/२ व८बी धारक मिळकतीवर बांधकामीत ऑरा बिपेलेक्सचा सेनेट अशा ज्ञात इमारतीमधील दोन स्टॅक कार पार्किंग स्पेस धरकक्र.४२ व ४३ चा त्रापराचा अनन्य हक्क त्यासह नीचे क्षेत्र मोजमापित ५९ चौ.फू.५.४८ चौ.मी चटई क्षेत्र च्यासह ए) लोअर मजला मोजमापित ७४२ चौ.फू.६८.९३ चौ.मी चटई क्षेत्र बी) तळ मजला मोजमापित ७६० चौ.फू.७०.७९ चौ.मी चटई क्षेत्र आणि सी) पहिला मजला मोजमापित ७०४ चौ.फू.६५.४० चौ.मी चटई क्षेत्र चे संलग्नीत दुकान परिसर क्र. एस-५ मोजमापीत एकूण २२०६ चौ.फ.२०४.९४ चौ.मी चटई क्षेत्र वापराचा, भोगवट्याचा, कब्जा आणि उपभोगाचा हक समाविष्टीत सर्व अनन्य लाभार्थी त्यासह शेअर प्रमाणपत्र क्र.५ अंतर्गत जारी शेअर विभिन्न क्र.८१ ते १००(दोन्ही एकत्रित) धारक ऑरा बिपेलेक्स–सेनेट प्रीमयसेस को–ऑपरेटिव्ह सोसायटी लि.

> आपले विश्वास्, मे. मार्कंड गांधी आणि कं. करीता वकील आणि सॉलिसिटर्स

ठिकाणः मुंबई

जाहीर सूचना

आमच्या अशीलांनी सांगितल्यानुसार याद्वारे सूचना देण्यात येते की, आम्ही स्टारशाईन लॅन्ड डेव्हलपर्स प्रा.ल.. (एसएलडीपीएल) ज्यंचे नोंदणीकत कार्यालय येथे येथे फ्लॅट क्र. ७७/७८, नीलकमल हाऊस, रोड क्र.१३/१४, एमआयडीसी, अंधेरी (पू), मुंबई- ४०० ०९३ यांचे कल्याण ज्वेलर्स इंडिया लि.च्या भाडेपट्टा धारक हक्कांच्या सापेक्षासाठी खालील उल्लेखित शेअर्स आणि परिसराचे अणि एचडीएफसी बँक लि. यांचे नावे रितसर नोंदणीकृत गहाणाच्या सापेक्षासाठी नामाधिकार तपासत आहोत.

कोणत्याही व्यक्ती किंवा व्यक्तींना खालील उल्लेखित शेअर्स आणि परिसर किंवा त्याच्या कोणत्याही भागामध्ये कोणताही करार, विकी, हस्तांतर, गहाण, प्रभार, धारणाधिकार, भार, भेट, अंत्यदान, सोडून देणे, अदलाबदल, सुविधाधिकार, अधिकार, करार आणि अटी, कुळवहिवाट, भोगवटाधिकार, अभिहस्तांकन, भाडॅपट्टा, पोट-भाडेपट्टा, लिव्ह ॲण्ड लायसन्स, भागीदारी विलेख, कर्ज, वापर, कब्जा, विभाग, विश्वस्त, वारसा, थकबाकीत कर आणि/किंवा आकार, आऊटगोईंग्ज आणि देखभाल, जप्ती, निषेधाज्ञा, आदेश, हुकूम, निवाडा, प्रलंबित वाद आणि/किंवा नामाधिकारांचा मूळ दस्तावेजांच्या सुकृताद्वारे त्यांचा कब्जा/ताबा आणि/किंवा याशिवाय कसेहीच्या मार्गे कोणत्याही प्रकारचा कोणताही दावा, मागणी, शेअर, अधिकार, नामाधिकार आणि/किंवा हितसंबंध काही असल्यास लिखित स्वरुपात कागदपत्रीय पराव्यांच्या प्रमाणीत सत्य प्रतींसह निम्नस्वाक्षरीकारांना त्यांचे कार्यालय २ रा मजला, भाग्योदय इमारत, ७९, निगनदास मास्टर रोड, फोर्ट, मुंबई- ४०० ०२३ येथे आणि ईमेल \*\*\*\* वर सदर तारखेपासून चौदा(१४) दिवसांच्या आत कळविणे, अन्यथा अशा दाव्यांच्या कोणत्याही संदर्भाशिवाय तपासणी पूर्ण करण्यात येईल, काही असल्यास ते त्यागित केल्याचे समजण्यात येईल. उपरोक्त संदर्भाचे परिशिष्ट

एस.न्ही.रोड, बोरिवली(प), मुंबई- ४०० ०९२ येथे स्थित असलेले व वसलेले गाव मगाठणे तालुका बोरिवली चा सीटीएस क्र.८, ८ए/१, ८ए/२ व८बी धारक मिळकतीवर बांधकामीत ऑरा बिपेलेक्सचा सेनेट अशा ज्ञात इमारतीमधील दोन स्टॅक कार पार्किंग स्पेस धरक क्र.४४ व ४५ चा वापराचा अनन्य हक त्यासह नीचे क्षेत्र मोजमापित ५९ चौ.फू.५.४८ चौ.मी चटई क्षेत्र च्यासह ए) लोअर मजला मोजमापित ७४२ चौ.फू.६८.९३ चौ.मी चर्टई क्षेत्र बी) तळ मजला मोजमापित ७६० चौ.फू.७०.७९ चौ.मी चटई क्षेत्र आणि सी) पहिला मजला मोजमापित ७०४ चौ.फू.६५.४० चौ.मी चटई क्षेत्र चे संलग्नीत दुकान परिसर क्र. एस-४ मोजमापीत एकूण २२०६ चौ.फू.२०४.९४ चौ.मी चटई क्षेत्र वापराचा, भोगवट्याचा, कब्जा आणि उपभोगाचा हक्क समाविष्टीत सर्व अनन्य लाभार्थी त्यासह शेअर प्रमाणपत्र क्र.४ अंतर्गत जारी शेअर विभिन्न क्र.६९ ते ८०(दोन्ही एकत्रित) धारक ऑरा बिपेलेक्स-सेनेट प्रीमयसेस को-ऑपरेटिव्ह सोसायटी लि. द्वारे जारी प्रत्येकी रु.५०/- चे २०(वीस) शेअर्स.

आपले विश्वास में, मार्कंड गांधी आणि कं, करीत दिनांक २१ ऑगस्ट, २०२१. वकील आणि सॉलिसिटर्स

जाहीर सूचना

आमच्या अशीलांनी सांगितल्यानुसार आम्ही **मे. प्रार्थना निर्माण (संस्था),** नोंदणीकृत भागीदारी संस्था ज्यांचे नोंदणीकृत पत्ता दुकान क्र.४, तळ मजला, दत्त कृपा को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लि., डॉ.बाबासाहेब आंबेडकर रोड, वोल्टास लि.समोर, लालबाग मुंबई-४०० ०१२ येथे त्यांचे भागीदार श्री. नवीन उमरशी शाह, राहणार येथे ४६१-सी, प्रभा स्मृती इमारत, भाऊदाजी रोड, माटुंगा (म.रेल्वे), मुंबई- ४०० ०१९ आणि **श्रीपाल** बाबुलाल जैन राहणार येथे ४०१/ए, शक्तीकमल सीएचएस, डॉ. बी.ए.रोड, बावला कंपाऊंड, वोल्टास लि.समोर, चिंचपोकळी पूर्व, लालबाग, मुंबई-४०० ०१२ येथे यांचे याखालील लिखित परिशिष्टात अधिक तपशीलवारपणे नमूद (सदर मिळकत) आणि माटुंगा

विभागाचा सी.एस.क्र. ४८६/१० धारक माटुंगा इस्टेटीचा प्लॉट क्र.३१(नॉर्थ) धारक

मिळकतीच्या संदर्भात भाडेपट्टाधारक हकसाठी चे नामाधिकार तपासत आहोत.

कोणत्याही व्यक्ती किंवा व्यक्तींना सदर मिळकत किंवा त्याच्या कोणत्याही भागामध्ये किंवा सदर संस्थेमध्ये भागीदार किंवा पूर्वीचे भागीदार किंवा त्यांचे अभिहस्तांकिती म्हणून किंवा वरीलनम्द भागीदारांच्या श्रेअर्समध्ये किंवा त्याच्या कोणत्याही भागामध्ये कोणताही करार विक्री, हस्तांतर, गहाण, प्रभार, धारणाधिकार, भार, भेट, अंत्यदान, सोडून देणे अदलाबदल, सुविधाधिकार, अधिकार, करार आणि अटी, कुळवहिवाट, भोगवटाधिकार अभिहस्तांकन, भाडॅपट्टा, पोट-भाडेपट्टा, लिव्ह ॲण्ड लायसन्स, भागीदारी विलेख, कर्ज, वापर, कब्जा, विभाग, विश्वस्त, वारसा, थकबाकीत कर आणि/किंवा आकार, आऊटगोईंग्ज आणि देखभाल, जप्ती, निषेधाज्ञा, आदेश, हुकूम, निवाडा, प्रलंबित वाद आणि/किंवा याशिवाय कसेहीच्या मार्गे कोणत्याही प्रकारचा कोणताही दावा किंवा हक काही असल्यास लिखित स्वरुपात कागदपत्रीय पुराव्यांच्या प्रमाणीत सत्य प्रतींसह नेम्नस्वाक्षरीकारांना त्यांचे कार्यालय २ रा मजला, भाग्योदय इमारत, ७९, नगिनदास मास्टर रोड, फोर्ट, मुंबई- ४०० ०२३ येथे सदर तारखेपासून दहा(१०) दिवसांच्या आत कळविणे, अन्यथा अशा दाव्यांच्या कोणत्याही संदर्भाशिवाय तपासणी पूर्ण करण्यात येईल, काही असल्यास ते त्यागित केल्याचे समजण्यात येईल.

#### उपरोक्त संदर्भाचे परिशिष्ट भारत मेंशन अशा ज्ञात त्यावरील उभी इमारतीसह मुंबईचा शहर आणि बेट करिता सर्वे

नोंदणीनूसार ११४९.९२ चौ.मी. अणि १० जून २००२ रोजीचा अभिहस्तांकनाचा विलेखानुसार मोजमापीत १६९१.२२ चौ.मी, माटुंगा विभागाचा कॅडस्टल सर्व्हे क्र. ४८६/१० धारक माटुंगा इस्टेटीचा प्लॉट क्र.३१(नॉर्थ) धारक मिळकतीच्या संदर्भात भाडेपट्टाधारक हक आणि सीमाबद्ध पढीलप्रमाणे: उत्तरेला: ब्राम्हण वाडा रोड, पूर्वेला: सदर इस्टेटचा प्लॉट क्र.३०, दक्षिणेला: सदर इस्टेटचा प्लॉट क्र.३३ आणि भाग प्लॉट क्र. ३२ आणि पश्चिमेला: भाऊ दाजी रोड. आपले विश्वास

दिनांक २१ ऑगस्ट, २०२१.

पटेल इंजिनीअरिंग लि.

Patel सीआयएन : एल९९९९एमएच१९४९पीएलसी००७०३९ नोंदणीकृत कार्यालय : पटेल इस्टेट रोड, जोगेश्वरी (पश्चिम), मुंबई - ४०० १०२.

सूचना याद्वारे देण्यात येत आहे की, कंपनीची ७२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) बुधवार, दि. १' सप्टेंबर, २०२१ रोजी स. ११.३० वा. व्हिडीओ कॉन्फरेंसिंग (व्हीसी) वा अन्य ऑडिओ व्हिज्युअल मीन्स 'ओएव्हीएम) मार्फत केवळ एजीएम च्या सचनेमधील पार पडलेल्या सभेच्या सचनेत विहित विषयांव . वेचाराविनिमय करण्यासाठी कॉमन ठिकाणी सभासदांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत आयोजित करण्यात येत आहे व सदर संबंधात कॉर्पोरेट अफेअर्स मंत्रालय व सीक्युरिटीज ॲन्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया यांच्याद्वारे जारी सर्क्यलर्ससह बनविलेले कंपनी कायदा. २०१३ च्या तरतदी अंतर्गत आयोजित केली आहे.

ईलेक्ट्रॉनिकली दि. १९ ऑगस्ट, २०२१ रोजी भागधारक यांना ईमेल पत्त्यावर पाठवली आहे व ज्यांनी कंपनी/ डिपॉझिटरी पार्टिसिपंटस यांच्यासह नोंदणीकत असलेल्यांना दि. १३ ऑगस्ट. २०२१ रोजी ईमेल केली आहे वित्तीय वर्ष २०२०-२१ करिता ७२ वी एजीएम व वार्षिक अहवालाची सूचना कंपनीची वेबसाइट www.pateleng.com वर व नॅशनल सीक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) वेबसाइट www.evoting.nsdl.com वर सुद्धा उपलब्ध आहे. एजीएमची सूचना स्टॉक एक्सचेंजची वेबसाइट www.nseindia.com व www.bseindia.com वर सुद्धा उपलब्ध आहे.

कायदा, २०१३ च्या अनुच्छेद १०३ अंतर्गत कोरमच्या रिनॉकिंगच्या हेतुकरिता व्हीसी/ ओएव्हीएम मार्फत

भागधारक यांना एनएसडीएल द्वारे प्रदानित ईलेक्टॉनिक मतदान प्रणाली (ई-मतदान) सविधेचा वापर करून एजीएमच्या सूचनेमध्ये दिलेल्या सर्व ठरावांवर त्यांचे मतदान पार पाडण्याकरिता सुविधांसह प्रदान केली आहे ज्यांचा तपशील एजीएमच्या सूचनेमध्ये दिला आहे.

. कोणाही व्यक्तीस, जे कंपनीचे शेअर्स संपादित केले आहेत व कंपनीचे सभासद आहेत त्यांना सभेची सूचन पाठविण्यात येईल व एजीएमच्या सचनेमध्ये नमद खालील प्रक्रियांच्याद्वारे त्यांचे मतदान करू शकतात

आहे व मंगळवार, दि. १४ सप्टेंबर, २०२१ रोजी सायं. ५.०० वा. (भाप्रवे) बंद होत आहे. सदर तारीख व वेळेपश्चात करता येणार नाही व ई–मतदान मोड्युल सदर कालावधीच्या नंतर सीडीएसएल द्वारे अकार्यरत करण्यात येईल. परोक्ष ई–मतदान मतदानाकरिता एनएसडीएल यांच्याद्वारे अकार्यरत करण्यात येईल. जीएम मध्ये उपस्थित भागधारक ज्यांनी आपले मत परोक्ष ई-मतदानाद्वारे केले आहे त्यांना बॅलोट पेपरच्या माध्यमातू

कंपनीने मे. मकरंद एम. जोशी ॲन्ड कं., परिनिरीक्षक कंपनी सचिव यांना स्पष्ट व पारदर्शक पद्धतीने मतदान पा पाडण्याकरिता परोक्ष ई-मतदान/ ई-मतदानाचे परिनिरीक्षक म्हणून नेमणूक केली आहे. -मतदानासंदर्भातील कोणतीही चौकशी वा तक्रारीकरिता सभासदांनी कृपया www.evoting.nsdl.com व

> शोभा शेट्टी - कंपनी सचिव सभासदत्व क्र. एफ१००४।

सही/-

वेबसाइट : www.pateleng.com ईमेल : investors@pateleng.com दूर. : +९१ २२ २६७६७५००, फॅक्स : +९१ २२ २६७८२४५५ सूचना

मे. मार्कंड गांधी आणि कं. करीता

वकील आणि सॉलिसिटर्स

प्रदर वरील हेतुकरिता, वित्तीय वर्ष २०२०-२१ करिता वार्षिक अहवाल व एजीएमची सूचनेची पाठवण

एजीएमच्या सूचनेमध्ये एजीएममध्ये जोडले जाण्याकरिताचे तपशील प्रदान केले आहेत. सभासदांनी कपंनी

ई-मतदान तपशील :

ठिकाण : मंबर्ड

देनांक : २० ऑगस्ट, २०२१

मालमत्तेमधील मतदान हक व इक्विटी शेअर्स धारक सभासद यांना बुधवार, दि. ८ सप्टेंबर, २०२१ (निर्धारित तारीखा) अनुसार असेल

परोक्ष ई-मतदानाची सुरुवात रविवार, दि. १२ सप्टेंबर, २०२१ रोजी स. ९.०० वा. (भाप्रवे) सुरु होत

एजीएम मध्ये मतदान करण्याचा हक आहे व एजीममध्ये सहभागी होणारे सभासदर त्यांचे मतदान केल्यानंतर पुन्ह एकदा व्हीसी/ ओएव्हीएम मार्फत परोक्ष ई–मतदानाच्या माध्यमातून मतदान हक्क बजावू शकत नाहीत

Download section अंतर्गत उपलब्ध Frequently Asked Questions (FAQs) व E-voting Manual पाहता येईल वा सभासद यांना टोल – फ्री क्रमांक : १८०० १०२० ९९०/१८०० २२४ ४३० वर संपर्क साधाव ा evoting@nsdl.co.in वर विनंती पाठवावी. पटेल इंजिनीअरिंग लि. करित

ापासणी पूर्ण करण्यात येईल, काही असल्यास ते त्यागित केल्याचे समजण्यात येईल. उपरोक्त संदर्भाचे परिशिष्ट

द्वारे जारी प्रत्येकी रु.५०/– चे २०(वीस) शेअर्स.

दिनांक २१ ऑगस्ट, २०२१

Share Certificate in such manner as is provided under the bye-laws of the Society. The claims/objections, if any eceived by the Society shall be deal with in the manner provided under the oye-laws of the Society. Namaskaar Majas Madhu Co-op Society (Hon. Secretary) Date: 21/08/2021 जाहीर सूचना नागरिकांना याद्वारे सूचना देण्यात येते

**PUBLIC NOTICE** 

his is to inform the general public tha

Original Share certificate no 30

Distinctive Nos from 146 to 150 of Late

Mr. K A Shah and Mrs. M K Shah

Provisional) member of Namaskaar Majas Madȟu Co-op Society Ltd, having

address at Building No. 6-A, S V Pate

Marg, Andheri – East, Mumbai - 400093 nave been lost/misplaced.

member of the society has applied for

duplicate shares.
The Society hereby invites claims and

phiections from claimants/objector or

bjectors for issuance of duplicate

Share Certificate within the period of 15

(fifteen) days from the publication of this notice, with copies of such

documents and other proofs in suppor of his/her/their claims/objections fo

ssuance of duplicate Share Certificate

o the Secretary of Namaskaar Majas

Madhu Co-op Society Ltd. If no

claims/objections are received within

he period prescribed above, the

Society shall be free to issue duplicate